

13th November, 2024

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 506186

Dear Sir/Madam

Sub.: Newspaper Advertisement regarding the Postal Ballot Notice

Ref.: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Pursuant to provisions of Regulation 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we enclose herewith the newspaper clippings published in Business Standard (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) for the shareholders of the Company, confirming dispatch of Postal Ballot Notice and giving instructions with respect to remote e-voting.

The same is also available at the website of the Company at https://galaxycloudkitchens.in/

This is for your information and records.

For Galaxy Cloud Kitchens Limited

Harsh Joshi

Company Secretary & Compliance Officer

ACS: 51905

Encl: As above

(Amount in 'Lakhs' except EPS)

SUFALA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Regn No. BOM/WT/HSG/TC/1287/Of 1985, Dated- 29/10/1985

CTS No. 20, 21, B. R. Road, Mulund (West), Mumbai-400 080 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** (Application No. 87/2024)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 26/11/2024 at 1:30 pm at the office of this authority.

Respondent No.- 1) Lakhpatrai Agarwal, 2) M/s. Premjivan Vasanji Trusty, 3) Laxmidas Madhavji, 4) Vrujlal Narshanlal Shah, 5) Hansraj Gokuldas Namji, 6) Pranjivan Madhavji, 7) Vrujlal Damodar Govindji, 8) Ravvhan C. N. Setalvahu, 9) Mandakini CHS Ltd., B. R. Road, Mulund (West), Mumbai-400 081, 10) Ella Construction Company, Round Temple, Sardar V. Patel Road, Mumbai-400 004 and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY:-

Building of Sufala Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
252, 253, 254, 266			20, 21 Village Mulund, Tal. Kurla	2212.42 Sq. Mtrs.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2392/2024 Place : Konkan Bhavan,

Competent Authority & District Dy. Registrar

Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai Room No. 201, Konkan Bhavan,

Email: ddr2coopmumbai@gmail.com

(NITIN DAHIBHATE)

Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. Date: 12/11/2024 Tel.: 022-27574965 For Competent Authority & District Dy. Registrar Co.op. Societies (2), East Suburban, Mumbai

	CIN: L5190PY1993PLC08493 Pand Office: C 0 8 C 10 Industrial Entate 2nd Main Read Thatbanchayadu Rudunbarry, 605 000										
2	Regd. Office: C-9 & C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Puducherry - 605 009. Ph : 0413-2244007, 2248888, 2248887										
•	E-mail: cs@ravikumardistilleries.com Website: www.ravikumardistilleries.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half yearly ended 30th September, 2024 (Rs. in Lacs)										
SI.			Quarter Ende		Half Yea	Year Ended					
No	Particulars	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 Audited				
1	Net Sales / Income from Operations	2111.72	1391.80	1,645.26	3,503.52	3,426.06	6,177.28				
2	Net profit/loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	4.16	3.90	57.81	8.07	11.13	23.04				
3	Net profit/Loss for the period (before tax after Exeptional and /or Extraordinary Items*)	4.16	3.90	(159.68)	8.07	(206.36)	(194.45)				
4	Net profit after Tax, Exceptional and Extraordinary items	4.16	3.90	(159.68)	8.07	(206.36)	(194.45)				
5	Total Comprehensive Income After Tax	4.16	3.90	(159.68)	8.07	(206.36)	(189.67)				
6	Equity Share Capital	2400.00	2400.00	2,400.00	2,400.00	2,400.00	2,400.00				
7	"Reserves (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1,773.71				
8	EPS (for continuting and discontinued operations)										
	Basic	0.02	0.02	(0.67)	0.03	(0.86)	(0.79)				
	Diluted	0.02	0.02	(0.67)	0.03	(0.86)	(0.79)				

RAVI KIIMAR DISTILI ERIES LIMITED

Votes: 1.The above is an Extract of the detailed format of quarterly results filed with the stock exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Juarter and Half Year ended 30.09.2024 Financial Results are available on the websites of he Stock Exchange(s) and the company's website at www.ravikumardistilleries.com.

On behalf of the the Board of Directors *Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss is in accordance with For Ravi Kumar Distilleries Limited

Place : Puducherry Date : 12.11.2024

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Reg. Off.: Office No. A/301, Shubham Centre A Building CHS, Cardinal Gracious Road,

Andheri East Mumbai 400093.

CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter and half year ended on 30th September 2024.

		Standalone	
Particulars	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	31.678	210.523	51.146
Net Profit/(Loss) for the period			
before tax and exceptional items)	2.098	48.518	47.666
Net Profit/(Loss)for the period before tax			
(after exceptional items)	2.098	48.518	47.666
Net Profit / (Loss) for the period after tax	1.584	35.168	44.007
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747.500	747.500	747.500
Earning per equity share			
Basic	0.002	0.047	0.059
Diluted	0.002	0.047	0.059

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock

Exchange i.e. (www.bseindia.com). Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary

By Order of the Board For Gemstone Investments Limited Sd/- Sudhakar Bhagawatlal Gandhi Managing Director

DIN: 01818201

GCM COMMODITY & DERIVATIVES LIMITED
Regd. Office: 806, Raheja Centre, 214 Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021
: L74999MH2005PLC429678, Email: gcmcommo.kolkata@gmail.com, Website: www.gcmcommo.co.in
Statement of Un-Audited Financial Results for the Half Year ended 30 th Sept 2024
Ŧ:t-l

Sr. No.	Particulars	Half Year ended 30 th Sept 2024 Un-Audited	Half Year Ended 31st March 2024 Audited	Half Year ended 30 th Sept 2023 Un-Audited	Year Ended 31 st March 2024 Audited
1	Total Income from Operations (Net)	75.00	209.98	185.85	395.84
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	31.35	4.87	(72.78)	(67.91)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.35	4.87	(72.78)	(67.91)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.34	4.83	(72.80)	(67.97)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28.70	(4.17)	(65.37)	(69.54)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	742.70	742.70	742.70	742.70
7	Other Equity	742.70		690.44	686.27
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 1/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.42	0.07	(0.98)	(0.92)
	b) Diluted	0.42	0.07	(0.98)	(0.92)

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results fo the quarter ended 30th Sept 2024 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2024 is available on the Company website "www.gcmcommo.co.in" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For GCM Commodity & Derivatives Limited

...Third Applicant Company

Friday, December 20, 2024;

Friday, December 20, 2024;

Friday, December 20, 2024;

10:00 AM (IST)

11:00 AM (IST)

12:00 Noon (IST)

Transferor Company 1

Amalesh Sadh **Managing Director**

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

MUMBAI BENCH

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/152/MB/2024

In the matter of Companies Act, 2013

AND

In the matter of Sections 230 to 232 read with Section 66 of the Companies Act, 2013

and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND In the matter of Composite Scheme of Arrangement between JK Files & Engineering Limited ("JFEL" or the "Demerged Company 1") and JKFEL Tools and Technologies Limited ("JKTTL" or the "Resulting Company 1" or the "Transferee Company" or the "Demerged Company 2") and

Ring Plus Aqua Limited ("RPAL" or the "Transferor Company 1") and Maini Precision Products

Limited ("MPPL" or the "Transferor Company 2") and Ray Global Consumer Enterprise Limited

NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS.

SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS OF THE COMPANY

FOR THEIR UPCOMING NCLT CONVENED MEETINGS.

An application under Section(s) 230 to 232 read with Section 66 and other applicable provisions

of the Companies Act. 2013 ("Act") was presented before the Hon'ble National Company Law

ribunal Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") for sanctioning the Composite Scheme o

Arrangement between JK Files & Engineering Limited ("JFEL" or the "Demerged Company 1") and JKFEL Tools and Technologies Limited ("JKTTL" or the "Resulting Company 1" or the

'Transferee Company" or the "Demerged Company 2") and Ring Plus Aqua Limited ("RPAL" or

the "Transferor Company 1") and Maini Precision Products Limited ("MPPL" or the "Transferon

Company 2") and Ray Global Consumer Enterprise Limited ("RGCEL" or the "Resulting Compan

This is to inform that the Hon'ble Tribunal vide its order dated October 24, 2024 passed in the

Company Scheme Application No. C.A.(CAA)/152/MB/2024 ("Order"), has directed, inter alia

that a meetings of the Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors of the

Third Applicant Company ("the Company") be convened and held through Video Conferencing

("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") ("Meeting") in accordance with the provisions of

the Act, read with the applicable General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs

("MCA"), Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company

Secretaries of India ("SS-2") as under to consider and if thought fit, to approve with or withou

The Company has considered Friday, November 15, 2024 as the cut-off date for sending the

Notice of the meeting to the Equity Shareholders of the Company whose names are recorded in

the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the RTA/ Depository

Further, the Company has considered Monday, September 30, 2024 as the cut-off date for sending

the notice of the meeting to the Secured Creditors and Unsecured Creditors of the Company.

compliance with the provisions of the Order of NCLT and the applicable MCA Circulars, the notice

of the NCLT convened Meetings along with the statement and related annexures will be sen

through electronic mode to the Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors

whose email-addresses are registered with the Company. The notice, statement and related

annexures will also be made available on the website of the Company at <u>www.ringplusaqua.cor</u>

and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at <u>www.evoting.nsdl.com</u>. The

Company shall send a physical copy of the Notice, Statement and related Annexures to those

Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors who request for the same a

ikfiles.secretarial@raymond.in. The copy of the Notice and related documents will also be available

free of charge at the Registered Office of the Company on any day (except Saturday, Sunday and

The detailed instructions with respect to the participation of Equity Shareholders, Secured Creditors

and Unsecured Creditors at their NCLT convened meetings will be provided in the Notice convening

the Meeting. The Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors attending the

meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 o

The Company will provide the facility of remote e-voting prior to the Meeting as well as e-voting

during the Meeting using the services of NSDL to the Equity Shareholders who hold shares as or

the cut-off date i.e., Friday, November 15, 2024 and to the Secured Creditors and Unsecured

Creditors of the Company as on the cut-off date i.e., September 30, 2024 to cast their votes on the

resolution set out in the Notice of the meeting. The detailed instructions for remote e-voting

Equity Shareholders who have not registered their e-mail address with the Company/RTA are

requested to send an e-mail to the RTA at mntioning the Name or

Member(s), Folio No. and Certificate No./ DP ID & Client ID, mobile number and e-mail addres

along with a self-attested copy of PAN Card on or before 5:00 PM (IST) on or before Friday,

lovember 15, 2024, so as to receive electronically (a) the Notice of Meeting (b) login ID and

assword for remote e-voting. After successful submission of e-mail address, NSDL/RTA wil

e-mail a copy of the Notice along with the e-voting user ID and password. In case of any queries

Process to register e-mail addresses permanently: The Equity Shareholders are requested t

egister their email address with their Depository Participant, in respect of electronic holding and

n respect of physical holding, by writing a mail to rnt.helpdesk@linkintime.co.in. The Secured

Creditors and Unsecured Creditors who have not registered their e-mail address with the

Company are requested to send an e-mail to the Company at ikfels.secreterial@raymond.ir mentioning the name of Secured Creditor(s) and Unsecured Creditor(s), mobile number and e-

nail address along with a self-attested copy of PAN Card on or before 5:00 PM (IST) on Sunday,

For Ring Plus Aqua Limit

Rakesh Darj

Authorised Signatory

November 17, 2024, so as to receive electronically (a) the Notice of Meeting (b) login ID and

nembers may write to rnt.helpdesk@linkintime.co.in or www.evoting.nsdl.com.

"RGCEL" or the "Resulting Company 2") and their respective shareholders ("Scheme")

a company incorporated under the provisions of the Indian

Companies Act, 1956 having its registered office at D-3.4. Sinnar Taluka Audyogik Vasahat Maryadit Village

Musalgoan, Taluka Sinnar, Nasik - 422112, Maharashtra.

2") and their respective shareholders ("Scheme")

Meeting of Equity Shareholders of the Third Applicant

Meeting of Secured Creditors of the Third Applicant

Meeting of Unsecured Creditors of the Third Applicant

oublic holiday) up to the date of the respective meetings.

e-voting during the meetings will be provided in the Notice.

modification, the Scheme:

Company

Company

Company

Companies Act, 2013.

password for remote e-voting.

Mumbai, Wednesday, November 13, 2024

Ring Plus Aqua Limited,

CIN: U99999MH1986PLC040885

MAHAVIR JAIN TRUST

Dharmaveer Anand Dighe Cancer Hospital, Majiwada, Thane (West), Maharashtra - 400 608.

TENDER NOTICE

Mahayir Jain Trust. Thane inviting sealed Tender for following works.

Maria Til Galli Tiladi, Tiladi Miriadi g Godina Tolladi Tolladi Tolladi Ing							
Name of the Work	Proposed waterproofing work in Admin Building at Dharmveer Anand Dighe						
	Cancer Hospital, Laxmi Nagar, Balkum						
	Pada, Majiwada, Thane (West)						
Basis of Tender	Item Rate Basis						
Date of issuing Blank Tender Form	13.11.2024 from 11.00 am up to 3.00 pm						
Last date & time for issue of Tender	30.11.2024 from 11.00 am up to 3.00 pm						
Last date of submission of Tender	04.12.2024 from 11.00 am up to 3.00 pm						

Terms and Conditions:

This tender document is not transferable.

- 1. The Mahavir Jain Trust reserves the right to accept any Tender or reject any or all the Tenders received for the above subject without assigning any reason thereof.
- . Tenderer should have min. 5 years of experience in particular work.
- Tender should be submitted in two envelopes, Envelope No. 1 contains Experience Certificate, Technical Staff Details, Machinery Details, IT returns
- for last three years, GST Registration Certificate, detail address of office.
- Tenderer should submit commercial bid in Envelope No. 2.
- 5. Incomplete and overwriting in BOQ form will not be accepted. Tenders will not be accepted after the last date of submission.
- . No Tender Forms will be issued on Public Holidays and Sunday.
- Blank Tender Forms and submission of Tender at above office only. (Regd
- Pre-Bid Meeting on 29.11.2024 at 11.00 am at Ashar Group, B-Wing,

11th Floor, Ashar IT Park, Road No. 16Z, Wagle Estate, Thane.

Date: 13.11.2024 (Deepak Bheda)

Principal Trustee MAHAVIR JAIN TRUST

THE VICTORIA MILLS LIMITED

Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTERAND HALF YEAR ENDED 30.09.2024 (Rs.in lakhs)							
Particulars	Quarter Ended 30/09/2024 Unaudited	30/09/2024	Quarter Ended 30/06/2024 Unaudited				
Total Income from operation (Net)	-8.44	1443.44	1451.87				
Net Profit /(Loss) for the period (before Tax,	-108.71	31.41	140.12				
Exceptional and/or Extraordinary Items)							
Net Profit /(Loss) for the period before Tax,	-108.71	31.41	140.12				
(after Exceptional and/or Extraordinary Items)			1 1				
Net Profit /(Loss) for the period after Tax,	-101.06	9.06	110.12				
(after Exceptional and/or Extraordinary Items)			1 1				
Total Comprehensive Income for the period	202.31	679.22	453.66				
(Comprising Profit/Loss and Other Comprehensive			1 1				
Income for the period)			1 1				
Equity share Capital	98.56	98.56	98.56				
Reserves (excluding Revaluation Reserves			1 1				
as shown in the Balance sheet of previous year)	- 1	6840.87	-				
Earnings Per Share (of Rs.100/- each)			1 1				
(for continuing and discontinued operations)			1 1				
a) Basic	-102.54	9.19	111.73				
b) Diluted	-102.54	9.19	111.73				

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company website, www.victoriamills.in The specified items of the standalone financials results of the Company are given below: The above Unaudited Financial Results for the quarter and six month ended September 30th 2024 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on November 12th 2024 and approved by the Board of Directors in its meeting held on November 12th 2024. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same.

FOR THE VICTORIA MILLS LTD.

Date: 12.11.2024

(ADITYA MANGALDAS) Date: 12.11.2024 MANAGING DIRECTOR

SLESHA COMMERCIAL LIMITED

CIN: L74140MH1985PLC266173

Reg. Off.: Off.B Wing,12th Fir, Parinee Crescenzo Kautilya Bhawan-2,G-Block, BKC, Mumbai 400 051. Ph.:022 - 25162488

Website: www.shivamtechno.in | Email id: roc.shivamtechno@gmail.com

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the quarter and

half year ended 30th September, 2024 (Rs. in Lakhs except EPS) Quarter Six months Quarter ended ended ended **Particulars** 30 09 2024 30 09 2024 30 09 2023 Unaudited) Total income from operations (net) 0.600 3.808 0.000 Net Profit / (Loss) for a period 1.167 (before tax and exceptional items) 1.522 1.637 Net Profit / (Loss) for a period before tax (after exceptional items) 1.522 1.637 1.167 Net Profit / (Loss) for the period after tax 1.220 1.141 1.167 Total Comprehensive Income for the period 1.141 1.220 1.167 Paid - up Equity Share Capital (Rs. 10/- each) 304.90 304.90 304.90 Earning per equity share Basic: 0.0370.040 0.038 Diluted 0.037 0.040

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.msei.in).

Figures for the previous year have been re-grouped/ re-arranged/re-classified whereve

For Slesha Commercial Limited

Babulal Bhawarlal Kharwad Place: Mumbai Managing Directo Date: 11.11.2024 DIN: 08005282

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/152/MB/2024

In the matter of Companies Act, 2013

AND In the matter of Sections 230 to 232 read with Section 66 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND In the matter of Composite Scheme of Arrangement between JK Files & Engineering Limited ("JFEL" or the "Demerged Company 1") and JKFEL Tools and Technologies Limited ("JKTTL" or the "Resulting Company 1" or the "Transferee Company" or the "Demerged Company 2") and Ring Plus Aqua Limited ("RPAL" or the "Transferor Company 1") and Maini Precision Products Limited ("MPPL" or the "Transferor Company 2") and Ray Global Consumer Enterprise Limited ("RGCEL" or the "Resulting Company 2") and their respective shareholders ("Scheme")

Maini Precision Products Limited, a company incorporated under the provisions of the Indian Companies Act, 1956 having its registered office at c/o Raymond Ltd, Jekegram, Pokharan Road No 1, Jekegram, Thane, Maharashtra, India, 400606.

..Fourth Applicant Company Transferor Company 2

CIN: U27201MH1973PLC428717 NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS OF THE COMPANY FOR THEIR UPCOMING

NCLT CONVENED MEETINGS.

An application under Section(s) 230 to 232 read with Section 66 and other applicable provision

of the Companies Act. 2013 ("Act") was presented before the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") for sanctioning the Composite Scheme of Arrangement between JK Files & Engineering Limited ("JFEL" or the "Demerged Company 1") and JKFEL Tools and Technologies Limited ("JKTTL" or the "Resulting Company 1" or the "Transferee Company" or the "Demerged Company 2") and Ring Plus Aqua Limited ("RPAL" or the "Transferor Company 1") and Maini Precision Products Limited ("MPPL" or the "Transferor Company 2") and Ray Global Consumer Enterprise Limited ("RGCEL" or the "Resulting Company 2") and their respective shareholders ("Scheme"). This is to inform that the Hon'ble Tribunal vide its order dated October 24, 2024 passed in the

Company Scheme Application No. C.A. (CAA)/152/MB/2024 ("Order"), has directed, inter alia that the meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Fourth Applicant Company ("the Company") be convened and held through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") ("Meeting") in accordance with the provisions of the Act, read with the applicable General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Secretaria Standard on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") as under to consider and if thought fit, to approve with or without modification, the Scheme:

Meeting of Secured Creditors of the Fourth Applicant Company 3:00 PM (IST) Meeting of Unsecured Creditors of the Fourth Applicant Friday, December 20, 2024 4:00 PM (IST) Company

The Company has considered Monday, September 30, 2024 as the cut-off date for sending the notice of the meeting to the Secured Creditors and Unsecured Creditors of the Company. In compliance with the provisions of the order of NCLT and the applicable MCA Circulars, the notice of the NCLT convened meetings along with the statement and related annexures will be sent nrough electronic mode to the Secured Creditors and Unsecured Creditors whose email-addresse are registered with the Company. The notice, statement and related annexures will also be made vailable on the website of the Company at www.mainiprecisionproducts.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Company shall send a physical copy of the notice, statement and related annexures to those Secured Creditors and Unsecured Creditors who request for the same at ikfiles.secretarial@raymond.in. The copy of the notice and related documents will also be available free of charge at the Registered Office of the Company on any day (except Saturday, Sunday and public holiday) up to the date of the espective meetings.

The detailed instructions with respect to the participation of Secured Creditors and Unsecure Creditors at their NCLT convened meetings will be provided in the notice convening the Meeting. The Secured Creditors and Unsecured Creditors attending the meeting through VC/OAVM sha be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of Companies Act, 2013.

The Company will provide the facility of remote e-voting prior to the aforementioned meetings a vell as e-voting during the said meetings using the service of NSDL wherein only the Secured Creditors and Unsecured Creditors of the Company as on the cut-off date i.e., September 30. 2024 can cast their votes on the resolution set out in the notice of the meetings. The detailed nstructions for remote e-voting/ e-voting during the meeting will be provided in the Notice.

Process to register e-mail addresses permanently: Secured Creditors and Unsecured Creditors who have not registered their e-mail addresses with the Company are requested to send an email to the Company at jkfiles.secreterial@raymond.in mentioning the Name of Secured Creditor(s) and Unsecured Creditor(s), mobile number and e-mail address along with a self-attested copy of PAN Card on or before 5:00 PM (IST) on Sunday, November 17, 2024, so as to receive electronically (a) the Notice of Meeting (b) login ID and password for remote e-voting

For Maini Precision Products Limite Rakesh Darji

Authorised Signator

Mumbai, Wednesday, November 13, 2024

PROFECTUS PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED ■ CAPITAL Registered / Corporate / Branch Office: B/17, 4th Floor, Art Guild House, Behind Phoenix Marketcity Mall, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West), Mumbai, 400070

Public notice for Sale/Auction of Immovable Properties funder SARFAESI Act read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules}

Whereas the Authorized Officer of Profectus Capital Private Limited. (hereinafter eferred to as 'the Profectus') under Securitisation and Reconstruction of Financia ssets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short 'SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with the Security Interest Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under Sec. 13(2) of SARFAESI Act alling upon the below-mentioned Borrowers/Co-borrowers/mortgagors/Guarantors to repay the amount mentioned in the notice being the amount due together with further nterest thereon at the contractual rate plus all costs charges and incidental expenses etc. till the date of payment within 60 days from the date of the said notice.

The following Borrowers/Co-borrowers/mortgagors/Guarantors having failed to repay the above said amount within the specified period. Notice is hereby given to the public n general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower(s) that the authorized ficer has taken over possession in exercise of powers conferred under Section 13(4) of SARFAESI Act read with Security Interest (Enforcement) Rules, 2002, which s to be sold by way of auction on "As Is Where Is Basis", "As Is What Is Basis" Whatever There Is Basis", and "No Recourse Basis" for recovery of Rs. 23.76.952/ Rupees Twenty Three Lakhs Seventy Six Thousand Nine Hundred and Fifty Two Only) outstanding as on 18.06.2024 due to the Profectus Capital Pvt Ltd., (Secured reditor) with further Interest and additional/Penal, due to the Profectus under Rules and 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 by inviting tenders/bids as per ow Auction schedule below and other terms and conditions detailed on website at nttps://www.profectuscapital.com

AUCTION SCHEDULE Description of Property: All that piece and parcel in property being situated at

ne Survey No. 33 Hissa No. 6 area admeasuring about 0-03-89 (H.R. Sq. Meter) and Pot Kaharaba 0-00-25 (H.R.Sq. Meter) total area 0-04-14 (H.R. Sq. Meter) CTS No. 330 total area about 343.10 Sq. Mtrs. Situated at Village – Gorai, Borival Numbai. Together with present and future structure standing therein. Known encumbrances (if any):- Not known to the Profectus

Reserve Price (In Rs.): Rs. 41,00,000/- (Rupees Forty One Lakhs only) Earnest Money Deposit (In Rs.) Through DD/PO in Fayour Of 'Profectus Capital Private Limited.' Payable at Mumbai: Rs. 4,10,000/- (Rupees Four Lakh Ten

Bid Incremental Amount:-Rs. 1,00,000/- Bid Incremental Time:-One Minute Last Date, Time and Venue for Submission of Bids with Sealed Offer/ Tender with EMD: Till 13/12/2024 latest by 04:00 P.M. at Unit No. 3B-41 to 46, Phoenix Paragon Plaza, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West), Mumbai

400070, India. Date. Time and Venue for Opening of Bids.: 16/12/2024 on 11.30 a.m. at Unit No. 3B-41 to 46, Phoenix Paragon Plaza, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West)

Inspection of Properties: 25/11/2024 to 27/11/2024 between 11am to 4pm Cost of Tender / Bid Cum Auction Form : NIL

Return of EMD Of Unsuccessful Bidders: Within Seven working days from the date

Last Date for Payment Of 25% Of Accepted Highest Bid for Confirmed Successful Bidder(Inclusive of EMD): The payment should be made latest by next working day om the date of bid confirmation

Last Date for Payment of Balance 75% Of Highest Bid: Within 15 days from the date of bid/Sale Confirmation

Borrower's Details

Borrower/ Co-Borrower/ Guarantors /Mortgagor Name : 1. OM SAI CHARAN RESTOBAR PRIVATE LIMITED 2. CAROL REVEN GOMES 3. KIRAN NAGESH RAO Date of Demand Notice U/Sec.13(2) Of SARFAESI Act: 18th June, 2024

Amt. Of Demand Notice U/S-13(2) Of SARFAESI Act (In Rs.): Rs. 23,76,952/-Rupees Twenty Three Lakhs Seventy Six Thousand Nine Hundred and Fifty Two Only) outstanding as on 18.06.2024

Date of Possession:- 9th September, 2024

Publication Date of Possession Notice: 11th September, 2024 and Corrigender dated:- 13th September, 2024

he interested parties may contact the Authorized Officer Mr. Mangesh Patil, Contact No. 8082054151 email- mangesh.patil@profectuscapital.com fo further details / clarifications and for submitting their application

Date : 13/11/2024 For Profectus Capital Pvt. Ltd

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L47110MH1981PLC024988

Registered Office : Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari – Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060 | **Tel. No:** +91 22 2803 9405 Email ID: investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, o the Companies Act, 2013 ("the Act") (including any statutory modification(s) or re enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and ir accordance with General Circular Nos. 9/2024 dated 19th September, 2024, 9/2023 dated 25th September, 2023, 11/2022 dated 28th December, 2022, 3/2022 dated 5th May, 2022 20/2021 dated 8th December 2021, 10/2021 dated 23rd June, 2021, 39/2020 dated 31s December 2020, 33/2020 dated 28th September 2020, 22/2020 dated 15th June 2020 17/2020 dated 13th April 2020 and 14/2020 dated 8th April, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("**MCA Circulars**"), that the Resolution in respect of the matter(s) as sei out in Postal Ballot Notice dated 7th November, 2024 is proposed to be transacted by way of Postal Ballot for seeking the consent of Members of Galaxy Cloud Kitchens Limited "Company") by way of Remote e-voting ("Remote e-voting").

The said Postal Ballot notice is also available on the website of the Company at www.galaxycloudkitchens.in, the website of the stock exchange viz. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited "NSDL") - www.evoting.nsdl.com.

compliance with the requirements prescribed under the MCA Circulars and SERLI isting Regulations, this Postal Ballot Notice is sent by email only to all Members who have registered their email addresses with the Company or depository / depository participant as on the cut-off date i.e 8th November, 2024. The physical Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and pre-paid business envelope will therefore not be sent to the Members for this Postal Ballot. The electronic dispatch of Postal Ballot Notice has been completed on 11th November, 2024. The Company has engaged the services of NSDL for providing Remote e-voting facilities to the Members, enabling them to cast their vote electronically and in a secure manner. Members are requested to read the instructions provided in the Notes to the Postal Ballot Notice to cast their vote through Remote e-voting he Remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of e-voting 9:00 AM on Tuesday, 12th November, 2024 5:00 PM on Wednesday, 11th December, 2024

Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the emote e-voting process during the e-voting period but not later than 5:00 PM (IST) or Wednesday, 11th December, 2024. Remote e-Voting will be blocked by NSDL immediate thereafter and will not be allowed beyond the said date and time. During this period Members of the Company holding shares either in physical or electronic form, as on the cut-off date, i.e. 8th November, 2024, shall cast their vote electronically. The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Member(s) as on the cut-off date i.e. 8th November, 2024. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, C-101, Embass 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Tel. No.: +91-22-49186000; Fax No. +91-22-49186060; E-Mail: csg-unit@linkintime.co.in. The Members are further requested to send all communications to the Company's R & T Agents as per details provided hereinabove. Members who have not registered their email address and consequently could not receive

the Postal Ballot Notice may temporarily get their email address registered with the Link Intime India Private Limited, by clicking the link: https://liiplweb.linkintime.co.in EmailReg/Email_Register.html and follow the registration process as guided thereafte Post successful registration of the email address, the Member would get soft copy of the Postal Ballot Notice and the procedure for Remote e-voting along with the user ID and password to enable Remote e-voting for the Postal Ballot. In case of any difficulties in registering the Email Ids as above, the Members can send request letter along with requisite documents by email to e-voting@nsdl.co.in and to the Company a nvestors@galaxycloudkitchens.in

The Board of Directors of the Company have appointed Mr. Amit Samani of M/s. Amit Samani & Co., (having Membership No. FCS- 7397 and COP No. 7966), Practicing Company Secretary as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair an ransparent manner

The Scrutinizer will submit his report to the Whole-time Director or the Company Secretary upon completion of the scrutiny of the votes cast through Remote e-voting. The results of the Postal Ballot will be announced within two working days after conclusion of e-voting period in accordance with the provisions of Regulation 44(3) of the SEBI Listing Regulations. The said results along with the Scrutinizer's Report would be submitted to BSE Limited. Additionally, the results will also be uploaded on the Company's website www.galaxycloudkitchens.in and on the website of NSDL - www.evoting.nsdl.com. The resolution, if approved by the requisite majority, shall be deemed to have been passed or Nednesday, 11th December, 2024, i.e the last date specified for receipt of the votes

hrough Remote E-voting process. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download ection of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-48867000 or send a request a evoting@nsdl.co.in or as may be addressed to Mr. Harsh Joshi - Company Secretary 8 Compliance Officer by way of an e-mail sent to investors@galaxycloudkitchens.in.

By Order of the Board of Directors For Galaxy Cloud Kitchens Limited

Place : Mumbai Date: 11th November, 2024 Company Secretary & Compliance Officer

सार्वजनिक सूचना

जनतेला कळवण्यासाठी आहे की माझी ग्राहक श्रीमती गीत

गुजेश झवेरी या के. राजेश रणजीत झवेरी यांच्या पत्नी आहेत

कै. राजेश रणजित झवेरी हे तेलंग रोड, माटुंगा सीआर, मुंबई

४००१९ रोथील मानव हादत्स को-ऑप हारुसिंग सोसायत

लि या नावाने ओलखल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये पहिल्य

वल्यावर फ्लॅट कमांक १०२ प्लॉट कमांक ३९७ चे मालक

होते. श्री राजेश रणजित झवेरी यांची मदत 02 2023 रोर्ज

संपली असल्याने. माझी क्लायंट श्रीमती गीता राजेश झवेरी

कै राजेश रणजीत झवेरी यांच्या पत्नी यांनी त्यांच्या दिवंग

पतीचा हिस्सा हस्तांतरित करण्यासाती मानव हाइटस को

ऑप हाऊसिंग सोसायटी लि. मध्ये अर्ज केला आहे. तिच्य

नावावर 100% शेअर. म्हणून, मी याद्वारे या सूचनेपासून

15 दिवसांच्या आत वारस/तृतीय पक्षाकडून दावे / आक्षेप

आमंत्रित करतो आणि कोणत्याही प्रकारचा दावा / आक्षेप

असलेल्या कोणत्याही व्यक्तीने D-1 /601 येथे अधिवन

मालती आर. पवार यांच्याशी संपर्क साधावा. ब्राइटलॅंड ॥

CHSL. फेज 1. ढोकळी रोड. यशश्ची नगर. बाळकम. ठाणे (प

४००६०८ अशा कागदपत्रांच्या प्रती, पुरावे, त्यांच्या दाव्यांच्य

प्तमर्थनार्थ, मागण्या इ. 15 दिवसांच्या आत कोणतेही दावे

आक्षेप प्राप्त न झाल्यास ही नोटीस दिल्यानंतर, वरीत

म्लॅटमधील 02 मे 2023 रोजी कालबाह्य झालेल्या कै. राजेः

रणजीत झवेरी यांचा 100% हिस्सा त्यांच्या पत्नी सौ. गीत

राजेश झवेरी यांना हस्तांतरित करण्यास सोसायटी मुक्त असेव

Public Notice

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that my client intends

to purchase flat no.14 in The Tardeo Cour Cooperative Housing Society Limited ,4th

owner Shri.Keki Dorab Chotia, residing in the said flat. Any entity/person having or claiming any right, title, claim, benefit, demand or interest etc with respect to the

said property or having any objection to

said properly of having any objection to the same should inform the undersigned at the address mentioned hereinbelow in writing within 10 days (ten days)from the

date of publication of this notice failing

adverse right, title, interest, claim, share

or demand of any nature whatsoever exists in or upon or in respect of the said

C/o Western Press Private Limited

Unit No 17 First Floor Ambalal Doshi

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Members of Public that Mohammed Salim Fida

Hussain, of Mumbai, Indian Inhabitan

residing at Flat Nos. 2101/2102/2103, 21s

floor, 24/30, Gani Castle, Ali Umer Street, Null Bazar, Mumbai - 400 003, has agreed to

transfer and convey to my clients all his right

title and interest in the Property together with

the Building thereon, more particularly

mentioned in the First Schedule hereunder

written, with clear and marketable title, free

from all encumbrances, at and for the price

and consideration and on the terms and

The General Members of Public are informed

that Mohammed Salim Fida Hussain has

represented to my clients that the Original

Agreements/Documents more particularly

mentioned in the Second Schedule hereunde

written was lost/misplaced and that inspite of

due and diligent search being made by Mohammed Salim Fida Hussain, he could not

lay his hand to the same, however, he has

further represent to my dients that he had not availed of any loan/financial assistance by

depositing the aforesaid documents with any

bank, financial institution, person or persons

ANY PERSONS having any daim against of

conditions agreed between them.

Bombay Mutual Chambers

Marg, Fort, Mumbai 400001

Email:mbslegal1991@gmail.com

Cell No: 8483981579

Manoj Shukla

सही/-

अधिवक्ता मालती आर. पवार

आणि त्यानंतर कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत.

तारीख : 13 नोव्हेंबर 2024

मुंबई, दि.१२ : काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे डबेवाल्यांनी वेगवेगळ्या मुंबईच्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने

मुंबईतील डबेवाल्यांचा महायुतीलाच पाठिंबा

भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके

GCM COMMODITY & DERIVATIVES LIMITED

Statement of Un-Audited Financial Results for the Half Year ended 30th Sept 2024

ended Ended 30th Sept 31st March

2024

4.87

4.83

(4.17)

742.70

For GCM Commodity & Derivatives Limite

Managing Directo

अर्जदारांची नार्व

श्री. जवल जे. शाह

बी.कॉम., एलएल.बी.

विकल उच्च न्यायालय

नोंदणी क्र.महा/८९८/२०२०

१. सुशिल कांतिलाल जैन (भागीदार)

२. प्रियांका सुशिल जैन (भागीदार)

सही/

2024

31.3

28.70

742.70

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2024 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended

30th Sept 2024 is available on the Company website "www.gcmcommo.co.in" and on the Stoc

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत)

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२

नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत

मे. केएसके इंटरनॅशनल, या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर

(सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिटचुट ऑफ कॉर्पोरेट अफेअस

(आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव

(हरियाणा) - १२२०५० येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्व

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: "आर्टिफिशियल आणि इमिटेशन ज्वेलरी उत्पादः

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत

कार्यालय १ला मजला, ई-५, गाळा क्र.१२३, भुमी वर्ल्ड इंडस्ट्रीयल पार्क, एनएच३

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन

इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५

आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचन

प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. अल्फ्रेड कुटीन्हो** यांच्या मालकीचे असलेले

खालील नमुद मालमत्तेबाबत आणि त्यांच्याद्वारे धारण अनुक्रमांक १०६ ते ११० चे रु.५०/

- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.२२ बाबत माझ्या अशिलांच्या वतीने मी

अ. मेसर्स यास्मिन कॉर्पोरेशन आणि श्री. ए. कुटीन्हो (ऊर्फ श्री. अल्फ्रेड कुटीन्हो)

यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३ जानेवारी, १९८३ रोजीचा मुळ अ-नोंदणीकृत करारनामा.

पुढे सुचित करण्यात येत आहे की, उपरोक्त मुळ दस्तावेज हरवले आहे आणि याकरिता

मालकांनी ओशिवरा पोलीस ठाणे येथे दिनांक **१२ नोव्हेंबर, २०२४** रोजी लापता नोंद

या फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टा, धारणाधिकार,

शुल्क, ट्रस्ट, गहाणखत, देखभाल, सुखसोयी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणताही हक.

शीर्षक स्वारस्य, दावा आणि मागणी असलेल्या सर्व व्यक्ती आणि/किंवा मालकाच्या विरुद्ध

यादारे मळ कागदपत्रांसह अधोस्वाक्षरीदारास लेखी कळवणे आवश्यक आहे. त्यांचे कार्यालय

दुकान क्र.१ए एस, तळमजला, लक्ष्मण झुला को.हौ.सो. लिमिटेड, जेपी रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या

आत, जर अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्तींचे दावे इत्यादींचा विचार केला जाईल की ते

माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडून दिले आहेत आणि मालक आणि माझे अशिल

निवासी फ्लॅटची अनुसूची

फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बेलमाऊन्ट को.हौ.सो. लिमिटेड, प्लॉट क्र.३४०,

एस.क्र.४१(भाग), चार बंगला, ओशिवरा, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-

४०००५८, क्षेत्रफळ ६३० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र अर्थात ५८.५५ चौ.मी. बिल्टअप

क्षेत्र, तसेच वरील ७ मजले लिफ्टसह, के पश्चिम महापालिका वॉर्ड, सीटीएस क्र.१/

११६, महसूल गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर.

क्र.१३६१९९/२०२४ अंतर्गत पोलीस एन.सी./एफ.आय.आर. नोंद केली आहे.

पिम्पलास रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

ended 30th Sept

2023

(72.78)

(72.80)

(65.37)

742.70

2024

(69.54)

742.70

. Office : 806, Raneja Centre, 214 Free Press Journal Marg, Nariman Point, Mumi 9MH2005PLC429678, Email : gcmcommo.kolkata@gmail.com, Website : www.gcn

Total Income from Operations (Net)
Net Profit / (Loss) for the period (before Tax,
Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

[Comprising Profit / (Loss) for the period (afte

(Face Value of ₹ 1/- each)

perations)

b) Diluted

tax) and Other Comprehensive Income (after tax Paid-up Equity Share Capital

Other Equity
Earning Per Share (before Extra-Ordinary items of ₹ 1/- each (for continuing and discontinued

Exchange website i.e. www.bseindia.com

अर्ज करण्यात येणार आहे.

पाठवावी

आणि व्यापाराचा व्यवसाय करणे''

आज दिनांकीत १२ नोव्हेंबर, २०२४

अधिकाराची चौकशी करीत आहे.

यांच्यातील व्यवहार पूर्ण केला जाईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४

सदर फ्लॅटचे अधिकाराचे दस्तावेज खालीलप्रमाणे:-

यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे आल्याचेही थी. मुके यांनी सांगितले. देण्यासह जी

Declaration about Criminal cases (As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP Creil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Or's vs Union of India & Anr.) Name and address of candidate: Mr. SANDEEP AMARNATH PANDEY

Name of political party: INDIAN NATIONAL CONGRESS (Independents candidates should write "Independent" here) Name of Election : LEGISLATIVE ASSEMBLY

of order(s)

Name of Constituency: 132 / NALLASOPARA I Mr. SANDEEP A. PANDEY (name of candidate) a candidate for the abovementioned election, declare for public information the following details

(A) Pe	ending Crimina	ıl cases							
Sr. No.	Name of Cout	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Act concerned and brie description of offence(s)					
1	COURT OF MM THANE	217/17	No	135 Maharashtra Police Act.					
(B) D	(B) Details about cases of conviction for criminal offences.								

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by

Name of Court & date(s) Description of offence(s) Maximum punish

& Punishment imposed

1. The particulars regarding criminal cases pending against the candidate shall be in bold letters.

2. The mutter in newspapers shall be published in font size of at least 12.

. Details should be given separately for each case in separate rows

4. If a candidate is contesting an election on the ticket of a particular party he/she is required to inform the party about the criminal cases pending

against him/her. 5. The candidate shall report about publishing of declaration regarding criminal cases immediately after such publication to the Returning Officer In addition, he shall submit a report about publishing of the declaration within 30 days of declaration of result of election. (a) In case of elections to the

regarding cases in Format C-4 along with the account of election expense Lok Sabha and the Legislative Assemblies, this shall be submitted to Distric Election Officer concerned, (b) In case of elections to the Rajva Sabha and the State Legislative Council, this shall be submitted to the Returning Officer concerned.

पनाश डिजीलाइफ लिमिटेड

सीआयएन:एल७२२००एमएच२०० नोंदणीकृत कार्यालयः इमारत क्र.ए३, युनिट क्र.१०२ ते १०८, २०१ ते २०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, सारावली गाव, मिवंडी, ठाणे–४२१३०२.

कॉपॉरेट कार्यालय: ५०७-बी, रहेजा प्लाझा १, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६, महाराष्ट्र, भारत. **त्र**.:0२२-२५००७००२, **ई-मेल**: info@panachedigilife.com, वेबसाईट: www.panachedigilife.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त)									
Г			एकमेव		एकत्रित					
अ. क्र.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने			
		३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत			
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३४२.९१५	३५१७.00३	२०५८.१०६	२३४५.९०२	३५२१.८९५	२०५८.१०६			
?	कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२०५.८१६	२१९.६११	\$8.8 \$ 8	₹0 <i>₹.</i> ¥¥\$	₹0%. ४३ ९	٥.٩८८			
m	करपुर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२०५.८१६	२१९.६११	88.8 \$ 8	₹0 <i>१.</i> ४४३	₹0%. % ३ ९	0.582			
Х	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	१५२.६२६	१६३.৬৬५	११.९६५	२२२.२२८	२६३.३१६	२८.८४९			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१५२.६२६	१६३.७७५	११.९६५	२२२.२२८	२६३.३१६	२८.८४९			
Ę	समभाग भांडवल	१५२२.८००	१५२२.८००	१२००.०००	१५२२.८००	१५२२.८००	१२००.०००			
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	२४७८.४९५	२४७८.४९५	<i>२४७८.४९५</i>	१९५७.६९७	१९५७.६९७	१९५७.६९७			
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)									

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये एनएसईसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सद वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panachedigilife.com वेबसाईटवर आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये पनाश डिजीलाइफ लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२४

अमित रांभिय व्यवस्थापकीय संचालक

स्वराज्य सग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई, दि.१२ : शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी

घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करून राज्यातील महिलांना न्याय दिला त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले. शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते

शिवसेना महायुतीच्या

विजयासाठी प्रयत्न

आवाहन तानाजीराव

मुंबई अरबी समुद्रात

छत्रपती शिवरायांचे

आंतरराष्ट्रीय स्मारक

ईडब्ल्यूएस आरक्षण

पुन्हा मिळावे, अशी

मागणी तानाजीराव

शिंदे यांनी यावेळी

केली.

आणि मराठा समाजाला

करतील, असे

शिंदे यांनी केले

C Galaxy

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२४

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालयः सी ४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, भारत. **द्र**.:+९१-२२-२७६१६६६६/३३०६३७००, ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकत्रित								
		संपलेली तिमाही		संपलेले ३	संपलेले वर्ष				
तपशिल	30.09.2028	30.0६.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	३०.०९.२०२३	39.03.2028			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9082.99	१७४.०६	९८३.१२	2030.04	99.879	3098.30			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	908.88	9८.98	90.40	203.83	983.40	304.80			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	98.809	9८.98	90.40	203.83	993.50	304.80			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	Z8.09	99.02	00.82	988.83	942.8	309.8			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	८८.६५	99.29	Z19.49	98८.48	989.04	390.2			
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.8			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)		,,,,		.,,,					
अ. मूळ	23.90	22.87	२१.८४	88.36	83.08	۷٩.0			
ब. सौमिकृत	23.90	22.86	29.८8	86.36	83.08	۷٩.0			
						(रू. कोटी			
			UZĐ.	-					

	एकमव						
		संपलेली तिमाही		संपलेले ३	संपलेले वर्ष		
तपशिल	30.09.2028	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	30.09.2023	३१.०३.२०२४	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षाित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	02.70	Ę 00.40	७१३.२८	9849.00	9388.99	२७४५.२४	
करपुर्व नफा	92.50	80.84	03.00	१२६.२७	982.28	२६७.०१	
करानंतर नफा	£8.८8	34.42	48.9८	900.3६	90६.७२	200.38	
एकूण सर्वंकष उत्पन्न	६५.0२	34.09	५३.६७	900.03	904.93	984.04	
_							

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कषिचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित सही/-के. नटराजन व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०७६२६६८०



नोंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३. सीआयएन: L17100MH1946PLC004886 तरध्वनी कमांक : ०२२ ६६x५ ०१२३

ई-मेल: companysecretary@nesco.in संकेतस्थळ: www.nesco.in

सभासदांना सूचना

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') चे अनुच्छेद १९० १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व २२ तसेच कांपीरेट कामकाज मंत्रालयाद्वारे सर्वसाधारण परिपत्रके (''एमसीए परिपत्रके''), वेळोवेळी सुधारित यांच्या अनुपालनांतर्गत खालील विशेष विषयांवर केवळ दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून (''ई–मतदान'') टपाली मतदानाद्वारे सभासदांची मंजुरी प्राप्त करावयाची आहे

कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन (''एमओए'') च्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल (पर्यायी) करण्यासाठी.

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि.०८.११.२०२४ रोजीनुसार ज्या सभासदांचा ई-मेल पत्ते सभासदांचे रजिस्टर/कंपनी/डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थ मालकांच्यारजिस्टरमध्ये नोंद असतील असा सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यांवर कंपनीने टपार्ल मतदानाची सूचना (सूचना) दि. १२.११.२०२४ ची पाठवणी पूर्ण केली आहे. निर्धारित अंतिम तारखेनुसा सभासदांच्या नावे असलेल्या समभाग ांच्या प्रदानित मूल्यावर सभासदांचा मतदान हक्कगणला जाईल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासद नसलेल्या व्यक्तींनी स दर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

कंपनीने ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटे (''एनएसडीएल'') ची नेमणूक केली आहे. सूचना कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएलई लिमिटेड (''बीएसई'') व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ''एनएसई'') यांच्या वेबसाइट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर तसेच नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही

दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. १३.११.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. गुरुवार, दि. १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.० वा. (भा. प्र. वे.) पश्चात एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. गुरुवार, दि १२.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) पश्चात अर्थात कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपश्चा भासदांकडून प्राप्त प्रतिसाद वैध नसेल. निर्धारित अंतिम तारकेनसार सभासदांच्या नावे नोंदणीकृत प्रदानित शेअर्सच्या मृत्यावर मतदान हक्क गणला जाईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलता येणार नाही. दूरस्थ ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया व निर्देश सूचनेतील मुद्दा क्र. १० मध्ये नमृद्द आहे. टपाली मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने एनडी ॲन्ड असोसिएट्सच्या कु.नीता एच. देसाई (सभासदत्व क्र. ३२६२, सीओपी नं. ४७४१) - कार्यरत कंपनी सचिव

यांची नेमणक केली आहे. ई-मतदानाच्या वैधतेवरील परीनिरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. कंपनीच्या अध्यक्षांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत अन्य व्यक्तीद्वारे टपाली मतदानाचा निकाल शनिवार, दि १४.१२.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) वा तत्पूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित करण्यात येईल व त्याच दिवशी स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरी, रजिस्टार व शेअर टान्सफर एजंटस यांन

कळविण्यात येईल तसेच तो कंपनीच्या वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई–मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधाव किंवा <u>evoting@nsdl.com</u> येथे विनंती पाठवावी किंवा कंपनीला <u>companysecretary@nesco</u>

ग्रालिनी कामध ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र दिनांक :१२.११.२०२४

सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांकः ११ँ नोव्हेंबर २०२४

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884 ed Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-40000\$

Website: www.sagarsovaproducts.com | Email: compliance.ssp@gmail.com ITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2024 lalf Year ended (30.09.2024) Quarter Quarter **Particulars** (Year to date 30.09.202 igures/Previou Year ending) Un-Audite Un-Audited Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) 16.80 32.56 14.66 16.80 32.56 14.66 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 16.80 32.56 (after Exceptional and/or Extraordinary items) otal Comprehensive Income for the period 16.80 32.56 14.66 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 29.26 **Equity Share Capital** 29.26 29.26 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of 139,24 139.24 108,45 the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 5.74 (a) Basic (b) Diluted 5.74 11.13 5.01

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites o the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. By Order of the Board For Sagar Soya Products Ltd

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३५ अन्वये) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमध्ये मयत सदस्यांचे शेअर्सचे व हित हस्तांतरणास

Name Arun Kumar Sharma

Director (DIN NO: 00369461

आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना सूचना

श्रीमती दक्षा रमेश पारेख या मुलजी नगर बिल्डिंग नं.१ को.हौ.सो. लिमिटेड, पत्ता: विजय सेल्स समोर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या सोसायटीच्या माजी संयक्त दितीय सह-मालक व सदस्या होत्या आणि त्यांच्याकडे फ्लॅट क्र.सी-४, तळमजला, सी विंगमधील वैयक्तिक ५०% शेअर्स होते, यांचे मुंबई येथे दिनांक **६ मार्च, २०२४** रोजी निधन झाले आणि त्यांच्याकडे दिनांक ३१ मार्च, १९९३ रोजीचे अनुक्रमांक २०६ ते २१० असलेले भागप्रमाणपत्र क्र.४२ चे रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स संयुक्तपणे होते, यांनी कोणतेही वारसदार नेमलेले नाही.

उपरोक्त मयत सदस्याच्या पश्चात पती. थोरला मुलगा व धाकटा मुलगा असे तीन कायदेशी वारसदार आहेत. त्यापैकी अन्य दोन वारसदारांच्या अनमतीने धाकट्या मलाने मयताचे संपर्ण ५०% शेअर्सकरिता व फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणासार्ठ सोसायटीकडे अर्ज केला आहे.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास आणि दुय्यम भागप्रमाणपः वितरणास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काहीँ दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार्ठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्य प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदेतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित मुलजी नगर बिल्डिंग नं.१ को.हौ.सो. लिमिटेड ठिकाण: मुंबई सही/ दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४ अध्यक्ष/सचिव

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड (सीआयएन: एल१५१००एमएच१९८१पीएलसी२४९८८)

नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०.**दूर.क्र.**+९१ २२ २८०३ ९४०५ ई-मेलः investors@galaxycloudkitchens.in, वेबसाईट:www.galaxycloudkitchens.in

टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंगची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३(कायदा) (कोणत्याही वैधानिक बदलांसह (काहीं किंवा त्याच्या काळासाठी अंमलात असलेल्या पुन्हा अधिनियमांसहित कलम ११० आणि इतर लागू तर्तुर्दींच्य अनुषंगाने सुचना दिली जात आहे.) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नेयम २२ सहवाचिता (कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्य पुर्नअधिनियमासह) (नियम), नियम ४४ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स . ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), सामान्य परिपत्रक क्र.९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, २२/२०२० /२०२० दिनाक १३ एप्रिल २०२० आणि १४/ गहकार मंत्रालयाने जारी केलेले **(एमसीए परिपत्रके)** इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जार्र केलेले, दि.७ नोव्हेंबर, २०२४ च्या टपाल मतदान सूचनेत नमूद केल्यानुसार प्रकरण (त्यांच्या) संबंधातील ठराव , गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची संमती मळविण्यासाठी टपाल मतदानाद्वारे रेमोट ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) च्या माध्यमाने विचारविमर्श करण्याचा प्रस्ताव आहे.

प्तदर टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in, स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइटवर अर्थात बीएँसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. रमसीए परिपत्रके आणि सेबी सुची नियमांतर्गत विहित केलेल्या आवश्यकतांच्या पूर्ततेनुसार**,** ही टपाल मतदान

. सचना फक्त त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविली जाते ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकत केले रपाल मतदान फॉर्म आणि व्यवसाय प्रतिसाद लिफाफासह प्रत्यक्ष टपाल मतदान सूचना या टपाल मतदानाकरित प्तदस्यांना पाठवली जाणार नाही. टपाल मतदान सूचनेचे इलेक्ट्रॉनिक वितरण ९९ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. कंपनीने सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहें ज्यामुळे त्यांना त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने करता येईल. रिमोट ई-व्होटिंगद्वा^{रे} न्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना टपाल मतदान सूचनेत दिलेल्या सूचना वाचण्याची विनंती करण्यात आली आहे रेमोट ई-वोटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

-मतदानाची सरुवात मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी स. ९:००वा. बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५:०० वा. पर्यंत

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती (करिता) किंवा असहमति (विरुद्ध) रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्राः बधवार ११ डिसेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे) नोंदवावी. त्यानंतर लगेचच एनएसडीएल द्रारे ु रिमोर ई-व्होरिंग अक्षम केले जाईल आणि नमद तारीख आणि वेलेच्या प्रहे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, नोंद तारखेनुसार, म्हणजे ८ नोव्हेंबर २०२४ रोजी, वास्तविक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतील. मतदानाचा हक देखील कट-ऑफ तारखेला म्हणजेच ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत शेअर्सच्या भरणा केलेल्या मृल्यावर गणला जाईल. ठरावावर एकदा सदस्याने मत दिले की, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिर्ल

ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संबंधात त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकडे नोंदणी करावी आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१ एम्बॅसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३; दुरध्वनी. क्रमांक: +९१-२२ ४९१८६०००; फॅक्स क्रमांक: +९१-२२-४९१८६०६०; ई-मेल: csg-unit@linkintime.co.ir . येथे पत्र लिहन वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात नोंदणी करावी. सभासदांना पुढे विनंती केली जाते की त्यांनी वर दिलेल्या तपशिलानुसार कंपनीच्या आर ॲण्ड टी प्रतिनिधींना सर्व संप्रेषणे पाठवावीत.

ज्या सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केली नाही आणि परिणामी टपाल मतदान सूचना प्राप्त करू शकले नाहीत त्यांनी तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत केला जाऊ शकतो, या लिंकवर क्लिक करून: https://liiplweb.linkintime.co.in/ EmailReg/Email Register.html वर ईमेल करा आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा ईमेल पत्याची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, सदस्याला टपाल मतदान सूचनेची सॉफ्ट कॉपी आणि रिमोट ई-न्होटिंगची प्रक्रिया आणि युजर आयडी आणि पासवर्डसह टपाल मतदानाकिरता रिमोट ई-व्होटिंग सक्षम केले जाईल. वरीलप्रमाणे ईमेल आयडी नोंदणी करताना काही अडचणी आल्यास, सदस्य आवश्यक कागदपत्रांसह विनंती पत्र e-voting@nsdl.co.in आणि कंपनीला investors@galaxycloudkitchens.in त्रर ईमेलद्वारे पाठवू शकतात

कंपनीच्या संचालक मंडळाने ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणीस न्हणन मे. अमित सामानी अँड कंपनी. (सदस्यत्व क्र.एफसीएस - ७३९७ आणि सीओपी क्र.७९६६). कार्यरत कंपनी सचिव श्री. अमित सामानी यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे टाकलेल्या मतांची तपासणी पूर्ण झाल्यावर तपासणीस आपला अहवाल पूर्णवेळ संचालक किंवा कंपनी सचिवांना सादर करेल. टपाल मतदानाचे निकाल सेबी सूची विनियमांच्या नियमन ४४(३) च्या तरतदींनसार ई-मतदान कालावधी संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केले जातील. हे निकाल

www.galaxycloudkitchens.in आणि एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील अपलोड केले जातील. ठराव, आवश्यक बहमताने मंजूर गल्यास, बुधवार, ११ डिसेंबर, २०२४ रोजी, म्हणजेच रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे मते प्राप्त करण्यासार्ठ नेर्दिष्ट केलेली शेवटची तारीख मंजूर झाल्याचे मानले जाईल.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका गहु शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा: ०२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in वर विनेती पाठवा किंवा investors@galaxycloudkitchens.in वर पाठवलेल्या ई-मेलद्वारे श्री. हर्ष जोशी - कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना संबोधित केले जाईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

हर्ष जोशी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(Hiren G. Shah) Advocates for the Purchasers 4/41, Priti Sadan, Sicka Nagar, V. P. Road, Mumbai – 400 004

in respect of the Property together with the Building or any part thereof, by way of sale,

etc., as security.

exchange, mortgage (equitable or otherwise), gift, trust, inheritance, maintenance, bequest, possession, lease, sub-lease, assignment licence, charge, pledge, guarantee, lien easement, injunction, family arrangement partnership, loans, advances, right o rescription or pre-emption, litigation, decree or order of any Court of Law or under any agreement or other disposition or otherwise nowsoever, are hereby requested to notify the same in writing to me at my address mentioned hereinbelow, with supporting documentary idence within 14 (fourteen) days from th date of publication hereof, failing which, the transaction of sale and purchase will be completed without any reference or regard to the claim or claims, if any, of such person or persons, which shall be deemed to have been

waived and/or abandoned.
THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land and ground admeasuring about 286 sq. yards or hereabouts together with the building knowr as 'Vimal Darshan' (ground plus 11 upper floors) ("the Building") and registered district and sub-district of Bombay and registered in the books of the Collector of Land Revenue under Old Nos. 2181, 2113, 2114, 2115, 2116 and 2179. New Nos. C/9222, 9261, 9268, Old Survey Nos. 806, 807 and 809 and New Survey No. 4/5487 and bearing C. S. No. 1054 of Girgaum Division and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'D' Ward No. 2000(2) and Stree No. 54 now 15, situated, being and lying at 9th Khatwadi, Mumbai - 400 004 ("the Property"

and bounded as follows:
On or towards the East and South: By the property formarly of Shafi Kamruddin Tyebji and now of Ramji Keshavji

On or towards the West : By 9th Khetwadi On or towards the North: By the property of Hormusji Adarji and Now Esufa**ll**y Anuji

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO (1) Deed of Release dated 25th June, 1953 duly executed by and between (i) M/s. Jamnadas Chatandas, (ii) M/s. Narandas Chelaram and (iii) M/s. Haridas, thereir eferred to as 'Lenders', of the One Part and Mr. Navnitlal Amratlal, therein referred to as Borrower', of the Other Part, in respect of the

2) Deed of Mortgage dated 25th June, 1953 duly executed by and between Mr. Navnitlal Amratlal, therein referred to 'Mortgager', of the One Part and (i) Mr. Pravinchandra Maganbha and (ii) Mrs. Bai Bhnumati, thereon referred to as 'Mortgagees', of the Other Part, in respec

(3)Deed of Reconveyance dated 11th October 956, duly registered under Sr. No. BBE-6393 1956, in the office of the Joint Sub Registrar Mumbai, duly executed by and between M Navnitlal Amratlal, therein referred to as Vendor', of the First Part and Mr. Chimanlal Manilal, therein referred to as 'Conforming Party', of the Second Part and Mrs. Ratanber alias Hiralaxmi Chimanlal, therein referred to

as 'Purchaser', of the Third Part, in respect o the Property. (4)Deed of Conveyance dated 26th November

1992, duly registered under Sr. No. BBE-746-1992, on 10th January, 1996, in the Office of the Joint Sub Registrar, Mumbai, duly executed by and between Mr. Arun Chimanlal Shah, as a Karta and Manager of Chimanlal Manilal Shah HUF, therein referred to as 'Vendor', of the One Part and Mohammed Salim Fida Hussain herein, therein referred to as 'Purchaser', of the Other Part, in respect of he Property.

Dated this 13th day of November, 2024

Email: shah.hiren.g@gmail.com